



GANESH BENZOPLAST LIMITED

CIN: L24200MH1986PLC039836

Regd. Office: Dina Building, 1st Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai - 400 002

Tel: 022- 6140 6000/22001928

Email: compliance@gblinfra.com Website: www.ganeshbenzoplast.com

September 10, 2025

To,

**The General Manager,
Department of Corporate Services –
Corporate Relations Department,
BSE Limited,
Pheeroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.**

Scrip ID: 500153

**The Manager,
Listing Department
National Stock Exchange of India
Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G-Block, Bandra Kurla
Complex,
Bandra (E), Mumbai – 400051**

Scrip ID: GANESHBE

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Publication regarding opening of special window for re-lodgment of transfer requests of physical shares

Dear Sir/Madam,

In accordance with SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025, a special window has been opened for re-lodgment of transfer deeds which were lodged prior to the deadline of April 01, 2019, and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise.

Pursuant to the aforesaid, the Company has published details of the opening of the special window in the September 05, 2025, editions of the newspapers Business Standard and Pratahkal. Please find enclosed herewith newspaper clippings of the notice.

This is for your information and record.

Thanking You,


Yours Faithfully,

For Ganesh Benzoplast Limited

**Ekta Dhanda
Company Secretary & Compliance Officer**

Encl: As above

Corp Office: 501/ 502, 'C' Wing, Lotus Corporate Park, Off. Western Express Highway, Laxmi Nagar, Goregaon (East), Mumbai - 400063.



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED
Registered Office: 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063; CIN: L24100MH1993PLC071376
Email: info@shreepushkar.com | Tel: 022 42702525
Website: www.shreepushkar.com

NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC"/OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") AND REMOTE E- VOTING INFORMATION

Notice is hereby given that the **32nd Annual General Meeting ("AGM")** of **Shree Pushkar Chemicals and Fertilisers Limited ("the Company")** is scheduled to be held on **Monday, 29th September, 2025 at 3.00 P.M.**, Indian Standard Time through VC/OAVM facility to transact the business as set out in the Notice dated 12th August, 2025 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 & 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 09/2023 dated 25th September, 2023 and 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") ("hereinafter collectively referred as "Circulars"). The venue of the 32nd AGM will be deemed to be the Registered Office of the Company i.e. **301-302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon East, Mumbai - 400 063, Maharashtra, India.**

Pursuant to the aforementioned Circulars, the Company has completed sending the Notice of 32nd AGM and the Annual Report for the financial year 2024-2025 to all the members whose email address is registered with the Company/Depository Participant ("DP"/Bighshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company ("Bighshare"). A letter containing the web-link of the Annual Report for the financial year 2024-25 is also being sent at the registered address of the Members whose e-mail address is not registered with the Company/DP/Bighshare.

Please note that these documents are also available on the website of the Company at www.shreepushkar.com, Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where securities of the Company are listed.

Book Closure: Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section 91 of the Act; the Register of Members and Share Transfer Books will remain closed from **Saturday, 20th September, 2025 to Monday, 29th September, 2025 (both days inclusive)** for the purpose of 32nd AGM and dividend.

E-Voting: Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, all the Members holding shares in physical and dematerialisation form, as on the cut-off date i.e. Monday, 22nd September, 2025 shall only be entitled to cast their vote electronically using the remote e-voting platform of Bighshare (ivote). Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting and e-voting is provided in the Notice of the 32nd AGM.

In this regard, the Members are hereby further informed that:

- The Board of Directors of the Company have appointed Mr. Sanam Umbargikar, Partner, M/s DSM & Associates, Peer Reviewed Company Secretaries as scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner;
- The remote e-voting facility will commence on **Thursday, 25th September, 2025 (9.00 a.m. IST) and will end on Sunday, 28th September, 2025 (5.00 p.m. IST);**
- A person who has acquired the shares and has become a member of the Company after the dispatch of the Notice of the 32nd AGM and prior to the Cut-off date i.e. Monday, 22nd September, 2025 shall be entitled to exercise his/her vote either electronically i.e. remote e-voting or e-voting system on the date of the AGM by following the procedure mentioned in Notice of 32nd AGM.
- Manner of casting vote through remote e-voting or the facility of e-voting at the 32nd AGM by Members is provided in the Notice.
- The Members who will cast their vote(s) by remote e-voting, may attend the 32nd AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. Also, once the vote on a Resolution is casted by a Member, the same cannot be changed subsequently.
- Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
- Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of shareholders effective 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Members at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2025. In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential status, PAN, Category with their DPs or in case shares are held in physical form, with the Company/ Bighshare by sending documents through e-mail. For the detailed process and information, please refer to Company website. The record date for the purpose of dividend is **Friday, 19th September, 2025.**
- In case if Members have any query, they are requested to refer the Notice of AGM wherein detailed instructions are given.

For Shree Pushkar Chemicals and Fertilisers Limited
Sd/-
Date : 6th September, 2025
Place: Mumbai

Pankaj Manjani
Company Secretary and Compliance Officer



DHANLAXMI COTEX LIMITED
REGD. OFF: C J HOUSE, 2ND FLOOR, 285 PRINCESS STREET, MUMBAI- 400002
CIN: L51100MH1987PLC042280 | Email: dcotex1987@gmail.com
Website: www.dcl.net.in | Tel: 022-49764268

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

The notice is hereby given that the **39th Annual General Meeting ("AGM")** of **Dhanlaxmi Cotex Ltd. (The Company)** will be held on **Monday, September 29, 2025 at 11:30 A.M (IST)** through **Video Conferencing/OAVM**, to transact the Businesses, as set out in the Notice of 39th AGM. The venue of the AGM shall be deemed to be the registered office of the Company. The Electronic copies of the Notice of AGM have been sent on **Friday, September 05, 2025** to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) as on 29th August, 2025 in accordance with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs vide General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 permitted holding of the AGM through VC/OAVM, without physical presence of the Members at a common venue **read with** the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, and along with all other relevant circulars issued from time to time by the MCA and SEBI (**collectively referred as "the MCA & SEBI Circulars"**). The Notice / Annual Report is available on the Company's website at https://www.dcl.net.in/investor_info.html with direct link at <https://dcl.net.in/pdf/AnnualReport2425.pdf> and also available at website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. The requirement of sending physical copies of Notice of AGM along with Annual Report has been dispensed with vide above circulars and hence no physical copy of the same will be provided.

Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations, 2015"), as amended, a letter providing the web-link for accessing the Annual Report is being sent to those Member(s) who have not registered their email IDs.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the **cut-off date of Monday, September 22, 2025** may cast their vote electronically on the Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

- The Business as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting shall commence on **Friday, September 26, 2025 (09.00 A.M.);**
- The remote e-voting shall end on **Sunday, September 28, 2025 (05.00 PM);**
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is **Monday, September 22, 2025.**
- Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date **Monday, September 22, 2025** may obtain the login ID and password by sending a request at following email id's: helpdesk.evoting@cdslindia.com or issuer/RTA.
- The Company has appointed Mr. Pankaj Trivedi, Practicing Company Secretary as Scrutinizer on 13.08.2025 for 39th AGM.
- Members are requested to read the detail instructions of E-voting, given in notice of 39th AGM for the purpose of voting.

- Members may note that:
- The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
 - The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by CDSL;
 - The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting.


Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the Register of Members of the Company will remain closed from the **September 22, 2025 to September 29, 2025** (both days inclusive).

Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address/ mobile number /PAN Number/ Bank Mandate/ National Electronic Clearing Service (NECS) details with the Company, are requested to register/ update the same through a request letter along with self-attested copy of PAN, original cancelled cheque with preprinted name of the member and bank attested copy of passbook/ statement showing name of the account holder to **M/s. Bighshare Services Pvt. Ltd (RTA)** at Office No S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093; Email id: shwetata@bighshareonline.com; Direct No.: 022-62638268 | Cell No.: 7045454391. Beneficial owners holding shares in electronic form are requested to register/ update email address/ Mobile Number/ Bank Mandate/ NECS details, if any, with their respective Depository Participants (DPs) in order to get the same registered.

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evoting.cdsl.com, or email at helpdesk.evoting@cdslindia.com. Tel: 1800 21 09911 or contact the company on email at dcotex1987@gmail.com who will also address grievances connected with the voting by electronics means.

For and on behalf of Dhanlaxmi Cotex Ltd
Sd/-
Place: Mumbai
Date: 06/09/2025

Arti Jain
(Company Secretary)
ACS: 63275



PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (J K Investo Trade (India) Limited) Registered Office: New Hind House, 3, Narotam Moraje Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Registered in the name of the Following Shareholder/s have been lost by them..


FOLIO NO	NAME Of the share holders	CERTIFICATE NO.	Distinctive Nos FROM - TO	SHARES
V0000310	Syamala Mantra Vadi	2338 - 2347	111931 - 112430	500

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates

Any person who has any claim in respect of the said certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents **MUGF INTIME INDIA PRIVATE LIMITED 247 Park, C 101,1st Floor ,L.B.S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL:+91810811676** within 15 days of publication of this Notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate share certificate.

Date: 06/09/2025
Place: Mumbai

Syamala Mantra Vadi
Address :Manasa 364, Road No 25, Obul Reddy Public School, Shakpet ,JubileeHills, Hyderabad-500003.



PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (THE TATA POWER COMPANY LIMITED)Registered Office: Bombay House 24 Homi Modi Street Mumbai -400001. Registered in the name of the Following Shareholder/s have been lost by them.

FOLIO NO	NAME Of the share holders	CERTIFICATE NO.	Distinctive Nos FROM - TO	SHARES
HSP0016643	P Sushil Rao	30747	66089551 - 66092050	2500

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates

Any person who has any claim in respect of the said certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents **MUGF INTIME INDIA PRIVATE LIMITED 247 Park, C 101,1st Floor ,L.B.S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL:+91810811676** within 15 days of publication of this Notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate share certificate.

Date: 06/09/2025
Place: Mumbai

P Sushil Rao
Address: Flat No 201, Lotus Gagan Vihar, Domalguda,HimayNagar,Hyderabad-500029.



CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED
Regd. Off.: Marathon Futrex, N.M. Joshi Marg, Lower Panel (West), Mumbai - 400013
Tel.: 022 6724 8484CIN: L21010MH1960PLC011764
E-mail: citadel@marathonrealty.com Website: <https://citadelrealty.in/>

Notice to the Members

Information Regarding 65th Annual General Meeting (AGM) to be held through Video Conferencing (VC) facility/Other Audio Visual Means (OAVM)

NOTICE is hereby given that the **65th Annual General Meeting ("AGM")** of the Company is scheduled to be held on Monday, September 29, 2025 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing ("VC") facility/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the AGM Notice. The 65th AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and rules made thereunder, read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 10/2022 dated December 28, 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read with relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time (hereinafter collectively referred to as the "Circulars"), in relation to "clarification on holding of Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM")", permitting the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with the MCA Circulars, the AGM is being held through VC/OAVM. The deemed venue for the AGM shall be the registered office.

The Notice of the 65th AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25, inter alia, containing Board's Report, Auditors' report and Audited Financial Statements for the Financial Year ended March 31, 2025 have been sent on Friday, September 5, 2025 in electronic mode, to all those Members of the Company whose email addresses are registered with the Company/Registrar & Share Transfer Agent ("RTA") Depository Participant(s). Further, in compliance with Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, the Company has sent a letter containing web-link of the Company's website where the Notice and Annual Report are available to those shareholders whose email addresses are not registered.

Members may note that the Notice of AGM and the Annual report, will also be available on the Company's website at <https://citadelrealty.in/>, the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com. The Physical copy of the Notice along with the Annual Report for the Financial Year 2024-25 shall be sent only to those members who request for the same at citadel@marathonrealty.com. The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The detailed instructions with respect to such participations are provided in the notes to the Notice of the AGM.

Book Closure

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 23, 2025 to September 29, 2025 (both days inclusive).

Instructions for remote e-voting and e-voting at the AGM:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system ("remote e-voting"), provided by NSDL. The detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM are given in the Notes to the Notice of the AGM. Members are requested to note the following:

Cut-off date for determining the eligibility of members for availing remote e-voting facility as well as voting at the AGM	Monday, September 22, 2025
Day, Date and Time of commencement of remote e-voting	Thursday, September 25, 2025 at 9:00 am IST
Day, Date and Time of end of remote e-voting	Sunday, September 28, 2025 at 5:00 pm IST

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.


Members holding shares either in physical form or in dematerialized form as on September 22, 2025 ("Cut-Off date") may cast their vote by remote e-Voting. E-voting shall also be made available during the AGM and Members attending the AGM who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to vote at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after Dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e Monday, September 22, 2025 may obtain the User ID and password by following the procedure given in the Notes to the Notice of AGM. Any person who is not a shareholder as on the cut-off date should treat the Notice for information purpose only.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.e-voting.nsdl.com or you may call on toll free number at 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Suketh Shetty at evoting@nsdl.co.in

For Citadel Realty and Developers Limited
Sd/-
Date: September 5, 2025
Place: Mumbai

Raj Kukreja
Company Secretary & Compliance Officer



GANESH BENZOPLAST LIMITED
CIN L24200MH1986PLC039836
Regd. Office: Dina Building, First Floor, 53 Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai-400 002
Website: www.ganeshbenzoplast.com, E-mail: investors@gbnlifra.com, Phone: 022-2200 1928 / 6140 6000

SPECIAL WINDOW FOR RELODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

In accordance with SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025, the shareholders of Ganesh Benzoplast Limited are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2026 for re-lodgement of transfer deeds, which were originally lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended due to deficiency in documents/process or otherwise.

Shareholders who wish to re-lodge their documents for transfer of shares are requested to contact our Registrar and Transfer Agent (RTA) i.e Bighshare Services Private Ltd., ("Bighshare") at S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400 093, Tel: 022 6263 8200, Fax : 022 6263 8299, **E-mail:info@bighshareonline.com**

The securities in physical mode that are re-lodged for transfer (including those are pending with the Company or RTA) shall be issued in Demat mode, once all the documents are found in order and due process are followed for transfer cum demat requests. It is pertinent to note that the transferee/odger must have demat account and shall provide their Client Master List (CML) along with transfer documents and share certificates while reloading the documents with RTA.

For Ganesh Benzoplast Limited
Sd/-
Place : Mumbai
Date : September 05, 2025

Ekta Dhanda
Company Secretary and Compliance Officer



Muthoot Homefin (India) Ltd.
Corporate Office: Unit No. 10-16, 19th Floor, The Ruby, Senapati Bapat Marg, Near Ruparel College, Dadar (West), Mumbai, Maharashtra - 400 025

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The undersigned is the Authorised Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower/s (the "said Borrower"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice/s issued to them that are also given below.

In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower to pay to MHIL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest at 2% p.m. as detailed in the said Demand Notices, from the dates mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrowers. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to MHIL by the said Borrowers respectively.


Sr. No.	Name of the Borrower(s) or Co-Borrower(s)/ Guarantor/ Loan Account No./Branch	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Description of secured asset (immovable property)
1.	Pankaj Nandlal Bhadane/ Renuka Pankaj Bhadane/ JAL-HL-001466/ Jalgaon	Rs. 29,37,727/- Rupees Twenty Nine Lakh Thirty Seven Thousand Seven Hundred Twenty Seven Only.	19-Aug-2025	All That Piece and Parcel of Duplex Block No. 2 Admeasuring area is 58.00 Square Meters: Over Which Duplex Built-up area 79.44 Square Meters Constructed On Plot No. 29 Total Admeasuring area 302.50 Square Meters Out of Gat No. 86/1, Situated at Village Pimpalra Taluka and District Jalgaon and Bounded as Under On or Towards East- Plot No. 30, On or Towards West- Road and Usage, On or Towards North- Block No.3 Plot No.29, On or Towards South- Block No.1 Plot No.29,

If the said Borrowers shall fail to make payment to MHIL as aforesaid, MHIL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences.

The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of MHIL. Any person who contravenes or attempts to contravene any of the provisions of the said Act or Rules made thereunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Date: September 06, 2025
Place: Jalgaon

Sd/-Authorized Officer,
Muthoot Homefin (India) Limited



PUBLIC NOTICE

Shri Harbans Lal Bhalla, a member of the Divine Light Co-operative Housing Society Ltd. a Co-operative Housing Society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, bearing Registration No. BOM/HSG/2993 of 1971 dated June 11, 1971 having its address at 137/139, M.V. Road, Andheri (East), Mumbai - 400093 ("Society"), holding 66 shares and flat No A-7 in the building of the Society, died intestate on 21st October, 2024. The legal heirs to the said shares and flat are: (a) Mrs. Swadesh Bhalla (wife), (b) Mrs. Rupam Kakar (daughter), © Mr. Sanjiv Bhalla (son), (d) Mrs. Ranjana Obhan (daughter), (e) Mrs. Vandana Patravale (Daughter) and (f) Mrs. Kalpana Sengupta. The wife and daughters have given their duly notarized NOC and Affidavit to transfer the full legal rights of the said shares and flat into the sole name of Shri Sanjiv Bhalla (their son/ brother). Shri Sanjiv Bhalla has accordingly duly applied for the said transfer.

The Society hereby invites claims or objections from the legatees or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the Society within a period of 14 (fourteen) days from the publications of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims / objection, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society and all above referred documents are available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society / with the secretary of the Society between 2 P.M. to 5 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Divine Light Co-op Housing Society Limited
Honble. Secretary
Place: Mumbai
Date : 06.09.2025



ICICI BANK LIMITED
CIN: L65190GJ1994PLC021012
ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodra, Gujarat, 390007


NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

NOTICE is hereby given that the following share certificates issued by the Company is stated to have been lost/misplaced or stolen and the Registered Holders thereof has applied to the Company for the issue of Duplicate Share certificates.

Folio No.	Certificate No.	Distinctive Nos.	No. of Shares	Names of Shareholders
1009069	8413	4706956 - 4707455	500	GIRISH DESAI (deceased) HARSHA DESAI (deceased)

The Public are hereby warned against purchasing or dealing in anyway with the above share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates, should lodge such claim with the Company at its Regd. Office at the address given above within 15 days of publication of this Notice, after which no such claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate share certificates.

Date: 06.09.2025
Applicant & Legal Heir: Kartikeya Girish Desai



BEEKAY STEEL INDUSTRIES LIMITED
Regd. Off.: Landsowne Towers, 4th Floor, 21/A, Sarat Bose Road, Kolkata-700020
CIN: L27106WB1981PLC033490

Corrigendum to the Annual Report for the Financial Year 2024-25

The Company hereby informs that the Annual Report for the financial year 2024-25 which was sent to all the Shareholders on 30th August, 2025 had some typographical errors erupted in some of the pages, wherein the signatories details were missed out in printing in both the Standalone and Consolidated accounts.

The Company has corrected the errors and the corrected Annual Report for the FY 2024-25 has already been dispatched to the shareholders whose email id are registered with the Company and the same is available in the website of the Company at www.beekeysteel.com and the website of the BSE at www.bseindia.com. The error is rectified.



भारतीय स्टेट बैंक
State Bank of India SBI
Jeevan Seva Annex Building, 1st floor, LIC Complex, Near Nanavati Hospital, S. V. Road, Santacruz West, Mumbai - 400054.
Tel: 26262331 Tel. fax 2365 Email: racpc.maintnum@sbi.co.in

DEMAND NOTICE


A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice.

S. No.	Name of the Borrower & Address, Account No.	Details of secured asset	Date of 13(2) Notice	Total Dues
1	Kritika Priyen Khona, Flat No. 301, Desai Solitaire, N. P. Marg, King Circle, Matunga, Mumbai - 400019. (EB-Home Loan May 20 Account No. 39894249959, EB-SBI-Suraksha Account No. 39931987147)	An immovable property with Flat No. 202 on 02nd Floor admeasuring Carpet area 55.76 sq. mtrs. in the 'C' Wing known as "VERSATILE VALLEY" being lying and situated on land bearing Old Survey No. 11/9,13,14,15,16/1A, 16/1B & New Survey No. 12/9, 14, 15, 16, 17/1A, 17/1B at Kalyan Shil Road, Near Nilje Lake, Dombivli-East, Village - Nilje, Taluka - Kalyan, Thane - 421204.	01/09/2025 Date of NPA: 23/02/2025	Rs. 60,79,700/- as on 01/09/2025
2	Kritika Priyen Khona, Flat No. 301, Desai Solitaire, N. P. Marg, King Circle, Matunga, Mumbai - 400019. (EB-Home Loan May 20 Account No. 39894249959)	An immovable property with Flat No. 201 on 02nd Floor admeasuring Carpet area 55.76 sq. mtrs. in the 'C' Wing known as "VERSATILE VALLEY" being lying and situated on land bearing Old Survey No. 11/9,13,14,15,16/1A, 16/1B & New Survey No. 12/9, 14, 15, 16, 17/1A, 17/1B at Kalyan Shil Road, Near Nilje Lake, Dombivli-East, Village - Nilje, Taluka - Kalyan, Thane - 421204.	01/09/2025 Date of NPA: 23/02/2025	Rs. 60,89,537/- as on 01/09/2025

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Date: 05/09/2025, Place: Mumbai
Authorised Officer, State Bank of India



MANAS AGRO INDUSTRIES & INFRASTRUCTURE LIMITED
Regd. Office: Unit No. 605, 6th Floor, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai-400021
Corp. Office:-5th Floor, Gupta Tower, Science College Road, Civil Lines, Nagpur

वातानुकूलित लोकलमधून विना तिकीट प्रवाशांची धरपकड

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेवरील तिकीट धारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी, लोकल, मेल/एक्सप्रेस, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. जेणेकरून तिकीट नसलेल्या/ अनियमित तिकीट असलेल्या प्रवाशांची संख्या कमी होईल. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. त्यामुळे ८४.२० कोटी रुपये वसूल झाले. वातानुकूलित लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून १.२० कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली.

पश्चिम रेल्वेने ऑगस्ट २०२५ मध्ये वसूल केलेल्या दंडाच्या वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. तिकीट नसलेल्या/अनियमित तिकीटधारक २.३९ लाख प्रवाशांना शोषण १३.२१ कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली. त्यामध्ये आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणाचा समावेश आहे. मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत त्यात १६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई उपनगरीय विभागातील सुमारे ८८ हजार प्रकरणे शोधून वसूल केलेल्या ३.४४ कोटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे.

वातानुकूलित लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये लक्ष केंद्रित केलेल्या मोहिमेमुळे, एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३६ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करून १.२० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५८ टक्के जास्त आहे.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट

अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या श्री गणेश विसर्जनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सज्ज!

डोंबिवली, दि. ५ (वातांहर) : अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या श्री गणेश विसर्जनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जयन्त तयारी केली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत एकुण 76 विसर्जन स्थळी जन्रेटची व्यवस्था करण्यात आली असून, 2475 हॅजोला, 558 एलईडी, 105 लाईटिंग टॉवर तसेच 38 प्रमुख लोकेशन्स्वर 212 सीसीटीव्हीची कॅमेरे बसविण्यात आले आहेत.


कल्याण परिसरातील नागरीकांना श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी एकुण 65 ठिकाणी महापालिकेमार्फत व्यवस्था करण्यात आली असून, यामध्ये अ, ब, क, ड व जे प्रभागात “विसर्जन आपल्या दारी” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तर डोंबिवली परिसरातील नागरीकांना श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी एकुण 62 ठिकाणी महापालिकेमार्फत व्यवस्था करण्यात आली असून, यामध्ये फ, ग, ह, आय व ई प्रभागात “विसर्जन आपल्या दारी” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. महापालिकेने सर्व प्रभागातील विसर्जन स्थळांवर कृत्रिम विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सर्व प्रभागक्षेत्रनिहाय वैद्यकीय पथकाची (डॉक्टर्स,स्टफानर्स इ.) तसेच प्रमुख विसर्जन स्थळांवर रुग्णवाहिकेची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. अग्निशमन विभागामार्फत प्रमुख विसर्जन स्थळांवर बोट, तराफा, लाईफबॉय, लाईफजॅकेट, गोताखोर या सुविधा देण्यात आल्या आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार 6 फुटा पेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करणे आवश्यक आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. सर्व विसर्जन स्थळी विसर्जन प्रक्रिया सुखीतयणे पार पाडण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार दुगांडी, मोठा गाव, कुंभारखान पाडा इ. महत्त्वांच्या विसर्जन स्थळांवर सर्व श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत अधिकारी वर्गाच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.

विसर्जन स्थळांवर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निर्मात्य कलश, डस्टबिन, साफकपाईसाठी मनुष्यबळ देण्यात आले आहे.

२०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. ज्यातून ८४.२० कोटी रुपये वसूल झाले. तसेच, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत त्यात जवळजवळ ३५ टक्क्यांची वाढ झाली. रेल्वे मंडळाने उरवलेल्या उद्दिष्टापेक्षा १३ टक्के जास्त दंडवसुली झाली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील २३ कोटी रुपयांचीही समावेश आहे.

पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात.

	केसर पेट्रोप्रोडक्ट्स लिमिटेड संीआयपन: L23209PN1990PLC05482३ नोंदणीकृत कार्यालय : ४०४ नमन सेंट्र, सी-३१/बी ब्लॉक, बॉम्बे पूर्व, मुंबई ४०० ०५१. दूर. ११-२२-४०२११००० ईमेल: info@kesarpetroproducts.com युआएफन: www.ksarpetroproducts.com
३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती व बुक क्लोजर	
सूचना यादारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ११ अंतर्गत कंपनीने सभासदांचे निस्संदर्भ व शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार दि.१९ सप्टेंबर २०२५ ते शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीच्या सभासदांच्या हेतुकारिता बंद केले जाईल.	
सूचना यादारे देण्यात येते की, ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपनीचे भागधारका यांच्याकरिता शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी दु. १.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य ऑडिओ व्हिड्युअल मोन्स (ओएलवीएम) मार्फत कंपनीने एजीएम आयोजित केली आहे. सामान्य सर्व्सूल ०९/२०२३ दि. २५ सप्टेंबर २०२३ व वती मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) आणि सर्व्सूल क्र. सेबी / एच ओ/ सीएफडी/ सीएफडी-पीओडी/२/पी सी आय आर /२०२३/१६७ दि. ०७ ऑक्टोबर २०२३ (एकत्रितरित्या एमसीए सर्व्सूलसें सेबी सर्व्फरसेस म्हणून संदर्भित) एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केले आहे. त्यानुसार वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत सरर एजीएमची सूचना व दि. ३१ मार्च, २०२५ रोजी अखेरकारिता एजीएमच्या हेतुकारिता ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत कावे व सभासदांचे निस्संदर्भ व लाभार्थी धारक शेअर्स अनुसार नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याद्वारे प्रदानित व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडचे यांच्यासह उपलब्ध आहेत. वार्षिक अहवाल कंपनी वेबसाइट http : // www.ksarpetroproducts.com/investorsinformation.html वर व एमएसडीएल (पीओ ई-मतदान सुविधा प्रक्रियाकरिता एनसीडी) अर्थात https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.	
सूचना यादारे देण्यात येते की, ३५ वा अनुच्छेद १०८ च्या तऱ्हेत अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ अनुसार कंपनीने सभाधारक यांना मतदान सुविधा प्रदान केली आहे व ३५ वी एजीएम ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत ई-मतदान सर्व्हिसेस मार्फत नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदानित आहे.	
ई-मतदान सुविधेची सुचबात मंगळवार , दि. २३.०९.२०२५ रोजी (स. ९.०० वा) अशी आहे व अंतिम तारीख शुक्रवार, दि. २५.०९.२०२५ रोजी सायं. ५.०० वा. आरंे त्यानंतर ई-मतदान भूषित धरले जाणार नाही. सभासदांनी कृपया कालावधी दरम्यान ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे व निर्धारित तारीख दि.१९.०९.२०२५ अनुसार प्रोक्ष ई-मतदान मोड्यूलर सीडीएसएल द्वारे अकार्यरत केले जाईल. त्यामुळे म तदान उठाव भागधारका यांच्याद्वारे पार पडल्यास त्यामध्ये बदल केला जाणार नाही.	
<div><div><div><div><div><div><div><div></div><div><div>संचालक मंडळाच्या आदेशान्वये</div></div></div></div><div>केसर पेट्रोप्रोडक्ट्स लिमिटेड करिता</div>सही/-</div></div></div><div><div><div><div><div></div><div><div>पूण वेळ संचालक डीन</div></div></div></div><div>०८२८६७३२</div></div></div></div></div>	
ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ .०९.२०२५	

SANMITRA COMMERCIAL LIMITED						
Regd. Office: 13, Prem Niwas,, 652 Dr. Ambedkar Road,, Khar (West), Mumbai, Maharashtra, 400052						
CIN: L74120MH1985PLC034963						
Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter Ending on 30/06/2025						
(Rs. In Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter ended on 30/06/2025 (Un-audited)	Quarter ended on 31/03/2025 (Audited)	Quarter ended on 30/06/2024 (Un-audited)	Year ended on 31.03.2025 (Audited)	
1	Total income	1.80	45.63	0.33	61.03	
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	-2.20	40.63	(2.86)	42.76	
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-2.20	34.71	(2.86)	36.84	
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Comprehensive Income (After tax))	-2.11	(20.23)	19.24	25.10	
5	Equity Share Capital	110.00	110.00	110.00	110.00	
6	Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
1. Basic:		(0.200)	3.160	(0.260)	3.350	
2. Diluted:		(0.200)	3.160	(0.260)	3.350	
Note: The above is an extract of the detailed format of the Un-audited Financial Results for the Quarter ended 30th June 2025,2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter ended 30th June,2025 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website.						
For and on behalf of the Board						
Sd/-						
Prakash Shah						
Chairman & Director						
DIN No-01136800						
DATE: 05-09-2025						
PLACE: MUMBAI						

	वऱ्या क्रिएशन्स लिमिटेड संीआयपन : U36710MH12005PLC154792 नोंदणीकृत कार्यालय : ११ वा मजला, ३३ ममला, प्लॉट ५/१७२१, कैलाश नंदन, आग्रहाय शंकरसेठ मार्ग, केनेडी ब्रिज, गमदेवी, ग्रीट रोड, मुंबई, ४००००७ ई-मेल : info@varyaacreations.com वेबसाइट : www.varyaacreations.com
२० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना	

यादारे सूचना देण्यात येते की, बऱ्या क्रिएशन्स लिमिटेड (कंपनी) च्या सध्याची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिड्युअल माध्यमे (ओएलवीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि भारतीय विसयुक्तीअट ७६ एसबई बॉई (सेबी) (लिरिटिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५) च्या लागू तरतुदींचे पाळन करून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

- ई-मेलद्वारे सूचना आणि एलकॉनिक वार्षिक अहवाल पाठवणे** : वरील परिपत्रकांसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२५ साठी एलकॉनिक वार्षिक अहवाल, यांचे वेळी भागधारकांना स्वतःचणे ई-मेलद्वारे पाठवला जाईल ज्यांचे ई-मेल पत्ता कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एंटर/डिपॉझिटरी सहभागी (सहभागी) यांच्याकडे नोंदणीकृत आहे. ई-कंपनीच्या www.varyaacreations.com या वेबसाइटवर आणि कंपनीचे शेअर्स मूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड <https://www.bseindia.com> या वेबसाइटवर आणि रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एंटर म्हणजेच व्हिमेअर सर्व्हिसेस प्राय्वट लिमिटेड (आयएन) च्या वेबसाइटवर <https://vote.bigshareonline.com> या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना आणि आर्थिक वर्ष २०२५ साठी एलकॉनिक वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रत ई-मेल पाठवून, व्हिडीओ कॉन्फरेंसिंग केलेली नाही अशा सदस्यांना रिमोडेली मतदान (रिमोट ई-वॉटिंग) वापर मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. एजीएमचे उपस्थित राहणारे व्यक्ती रिमोट ई-वॉटिंगद्वारे त्यांचे मतदान केले व ती एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. व्हीसी/ओएलवीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचा सहभाग होत : सदस्यांना दुपारी ३.०० वाजता व्हिमेअर सर्व्हिसेस प्राय्वट लिमिटेड द्वारे प्रदान केलेल्या आस्वकट प्लॅटफॉर्मद्वारे व्हीसी/ओएलवीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहता येईल. वापरत्या जाणाऱ्या लॉगिन क्रेडेन्शियल्सची माहिती आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यासाठी कायद्यानुसार सभा एजीएमच्या सूचनेमध्ये समाविष्ट असेल.
- कट-ऑफ तारीख** : कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व टाउबॉवर मतदान करण्यास पार सदस्य निश्चित करण्यासाठी मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५, ही कट-ऑफ तारीख निश्चित केली आहे.
- वेबसाईट्स वॉलंटरीअर अ‍ॅपडेट** : सेबीच्या परिपत्रकांनुसार, कंपनी शेअरहोल्डर्सना त्यांचे वेबसाईट नगरील देण्यासाठी पत्रे पाठवेल. ज्या सदस्यांनी आढाव त्यांचे वेबसाईट तपाशील अ‍ॅपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रक्रिया पाठवावी आणि लवकरात लवकर आवश्यक ती द्यावे केल्या.
- सदस्यांना त्यांचे भौतिक ड्रिफ्टी शेअर्स डीपॉजिट करण्यास प्रोत्साहित केले जाते** कारण यामुळे कंपनी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकेल. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी एलीएमची सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि व्हिमेअर, एलीएममध्ये त्यांची वास्तविक सध्या सूचना, रिमोट ई-वॉटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत किंवा एलीएममध्ये मतदान करावे.

बऱ्या क्रिएशन्स लिमिटेडद्वारे
अतिरिक्त अहवाल
कंपनी सचिव

	GANESH BENZOPLAST LIMITED CIN L24200MH1986PLC039836 Regd. Office: Dina Building, First Floor, 35 Maharsahi Karve Road, Marine Lines, Mumbai-400 002 Website: www.ganeshbenzoplast.com, E-mail: investors@gblinfra.com, Phone: 022-2200 1928 / 6140 6000
SPECIAL WINDOW FOR RELODEGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES	
In accordance with SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July 2025, the shareholders of Ganesh Benzoplast Limited are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2026 for re-lodgement of transfer deeds, which were originally lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended due to deficiency in documents/process or otherwise.	
Shareholders who wish to re-lodge their documents for transfer of shares are requested to contact our Registrar and Transfer Agent (RTA) i.e Bigshare Services Private Ltd., ("Bigshare") at S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400 093, Tel: 022 6263 8200, Fax : 022 6263 8299, E-mail:info@bigshareonline.com	
The securities in physical mode that are re-lodged for transfer (including those are pending with the Company or RTA) shall be issued in Demat mode, once all the documents are found in order and due process are followed for transfer cum demat requests. It is pertinent to note that the transferee/ lodger must have demat account and shall provide their Client Master List (CML) along with transfer documents and share certificates while reloading the documents with RTA.	
For Ganesh Benzoplast Limited	
Sd/-	
Ekta Dhanda	
Company Secretary and Compliance Officer	
Place : Mumbai	
Date : September 05, 2025	

मुंबई, शनिवार दि. ६ सप्टेंबर २०२५

9

युनिलेक्स कलर्स अँड केमिकल्स लिमिटेड
संीआयपन: एल७७४९९९एम एन२०१०पीएल१३१३२२
नोंदणीकृत कार्यालय: १०६-१०७, अँडव्हेट ऑट्टिया, चिंचोली बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई, एमएच ४०००६४ आयपन
दूरध्वनी: +९१ ९८२४४ ३०७९१, ईमेल: cs@unilic8colours.in, वेबसाइट: www.unilic8colours.in
२४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि दूरस्थ ई-मतदनाची सूचना
यादारे सूचना देण्यात येते की युनिलेक्स कलर्स अँड केमिकल्स लिमिटेडच्या सदस्यांची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३.३० वाजता (आयएसटी) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (‘व्हीसी’) / इतर ऑडिओ व्हिड्युअल माध्यमे (‘ओएलवीएम’) द्वारे आयोजित केली जाईल, जे विविध एससीए आणि सेबी परिपत्रकांनुसार एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे आहे. कंपनीने शुक्रवार, ०५ सप्टेंबर, २०२५ रोजी २०२४-२५ वार्षिक वार्षीच्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठवली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एंटर किंवा डिपॉझिटरीजकडे ५ मे २०२० रोजीच्या जरनल परिपत्रकांनुसार नोंदणीकृत आहेत आणि त्यानंतर या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकांमध्ये नवीनतम परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयावर (एमसीए) जारी केले आहे आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपतीसाठी व्हीसी/ओएलवीएम सुविधाद्वारे सहभागी होण्याच्या सदस्यांची गणना केली जाईल.

याव्यतिरिक्त, सेबी लिटरिंग रेग्युलेशन्सच्या नियम ३६(१)(ब) नुसार, ज्या भागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी/रजिस्ट्रार/डीपॉझिटर नोंदणीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे, ज्यामध्ये २०२४-२५ वार्षिक वार्षीच्या वार्षिक अहवालात प्रवेश करण्याच्या मार्गासह वेळीस प्रदान करण्यात आले आहे. २०२४-२०२५ या वार्षिक वार्षीच्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इतर संबंधित कागदपत्रे कंपनीच्या www.unilic8colours.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

संघीय नियम, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०, वेळोवेळी सुधारित केलेल्या सेबी (लिरिटिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ४४ (‘लिरिटिंग रेग्युलेशन्स’) आणि द इन्स्ट्रुक्शंट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे वार्षिक वार्षीच्या जरनल मॉडिफिकरील सेक्रेटरीअल स्टॅण्डर्ड – २ चे पालन करून, कंपनी सदस्यांना एजीएममध्ये पातित करण्याच्या प्रस्तावित सर्व टाउबॉवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करण्यास अनिदित आहे. कंपनीने रिमोट ई-वॉटिंगद्वारे मतदान करण्याची, व्हीसी/ओएलवीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची आणि एजीएम दरम्यान ई-वॉटिंगची सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलला नियुक्त केले आहे.

ए। ई-वॉटिंगसाठी कट-ऑफ तारीख : सोमवार, २२ सप्टेंबर २०२५

बी) रिमोट ई-वॉटिंगची सुचबात : शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५, सकाळी ०९.०० वाजता (आयएसटी)

सी) रिमोट ई-वॉटिंगचा शेड : रविवार, २८ सप्टेंबर २०२५, सायंकाळी ०५.०० वाजता (आयएसटी)

एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे सदस्यांना दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान व्यवसायावर मतदान करण्याची संधी असेल. डीपॉझिटरीयाइड मोडमध्ये, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करण्याच्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सदस्यांना एजीएम बोलावण्याच्या सूचनेत रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत प्रदान केली आहे. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच **सोमवार, २२ सप्टेंबर २०२५** रोजी शेअर्स धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला evoting@nsdl.co.in किंवा ashok.shruger@in.mpmis.mufg.com वर निवृत्ती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड फिजिटरीत देण्यात येईल. तथापि, जर सदस्याने आयडी एनएसडीएलकडे ई-वॉटिंगसाठी नोंदणी केली असेल तर तो ई-वॉटिंगद्वारे मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकेल.

मतदान प्रक्रियेची निष्पत्ती आणि परावर्तक पद्धतीने छाननी करण्यासाठी संचालक मंडळाने एनएसएम अँड आयसीएसएच्या मार्तकाने, सदस्यात क्रमांक ए५९७३०० आणि प्रमाणपत्र आणि प्रॉक्सि क्रमांक २०१४३ असलेल्या कंपनी सेक्रेटरी डन ऑफिस, सुनी फिलिटा कॅपिटल यांची सहायकीवर म्हणून नियुक्ती केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-वॉटिंग किंवा ई-वॉटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com वर नदत विभागाजर्गत उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वाचारे निवाचे जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-वॉटिंग वापरकर्ता पुरविका पृष्ठा किंवा टोल फ्री क्रमांक ०२२-४८८६ ७००० आय ०२२-२४९१ ७००० वर कॉल कर किंवा सुट्टी पल्लवी नदारे यांना evoting@nsdl.co.in वर निवृत्ती पाठवा.

मंडळच्या आदेशाने
सही/-
गौरव मूढा
कंपनी सचिव

तारीख: ०५ सप्टेंबर २०२५
ठिकाण: मुंबई

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड
संीआयपन: एल८११०एमएम एन९८८५पीएल३०४९४८
नोंदणीकृत कार्यालय: ५०५, चवथी चॅम्बर्स, ५ म्यु पॅलेस लॉन्डन, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२०, भारत
ई-मेल: info@m.lakhamsi.com, वेबसाइट: www.m.lakhamsi.com
दूरध्वनी क्रमांक: (११२२८) २२६७२०२२/२४
४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
ई-वॉटिंग आणि एलएमकट बंद

१. यादारे सूचना देण्यात येते की एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता भारतीय वेळेनुसार व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/इतर ऑडिओ-व्हिड्युअल माध्यमांद्वारे